

पंचायतराज समितीचा लेखापरिक्षण  
पुनर्विलोकन अहवालातील नमूद जिल्हा  
परिषदांच्या ग्रामपंचायत विभागाकडील  
अपहार प्रकरणाबाबत

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,  
परिपत्रक क्र.डीईएन-२०१०/प्र.क्र.१३५/आस्था-१२,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : २८ मे, २०१०.

वाचा : १. शासन परिपत्रक क्र.डीईएन-२००६/प्र.क्र.७७०/आस्था-१२, दि.२६.०९.२००६.  
२. शासन निर्णय क्र.डीईएन-२००६/प्र.क्र.७७१/आस्था-१२, दि.२८.०९.२००६.

परिपत्रक :

पंचायत राज समितीने लेखापरिक्षण पुनर्विलोकन अहवालासंदर्भात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे अपहरण प्रकरणासंदर्भात वेळेवर कार्यवाही होत नाही. त्या प्रकरणाचा पाठपुरावा होत नाही, तसेच झालेल्या कामांचे मुल्यांकन वेळेवर उपलब्ध करून घेतले जात नाही याबाबत कामांची मोठी संख्या व तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी कारणे नमूद करण्यात येतात याबाबत मा.समितीप्रमुख, पंचायत राज समिती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत त्यांनी संपूर्ण राज्याची माहिती अद्यावत करून ती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

२. पंचायत राज समितीपुढे झालेल्या साक्षीस अनुसरून कार्यवाही करण्याबाबत उपरोक्त संदर्भ १ नुसार सूचना दिलेल्या आहेत. तसेच संदर्भ २ नुसार ग्रामपंचायतीकडील अपहार प्रकरणातील गैरव्यवहारासंबंधी जबाबदारी निश्चित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तरीही या संदर्भात जिल्हा परिषद स्तरावर प्रकरणे दीर्घकाल प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे.

३. या अनुषंगाने सन २००९-१० यावर्षी पर्यंतच्या प्रलंबित प्रकरणांच्या निपटान्याबाबत कार्यवाही करून त्यांची जिल्हा परिषदनिहाय व वर्षनिहाय माहिती सोबत जोडलेल्या विहित प्रपत्रामध्ये सादर करण्यात यावी.

४. उपरोक्त दि.२९.६.०६ च्या परिपत्रकानुसार सन १९९५-९६ पर्यंतच्या प्रलंबित अपहार प्रकरणांची माहिती स्वतंत्र विवरणपत्रात एकत्रित देण्यात यावी व प्रकरणे दीर्घ काळ प्रलंबित राहण्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडील नियतकालीक बैठकीत अहवाल सादर करावा.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१००५२८१३२०३०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
( प्र. बी. हिल्लेकर )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. विभागीय आयुक्त (सर्व)
२. उप सचिव (पं.रा./ योजना/ वित्त)
३. उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
४. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
५. निवडनस्ती, का.क्र.आस्था-१२, ग्राम विकास व जलसंधारण विभाग